

NOTICE
 NOTICE is hereby given that the share certificate for 1500 Equity Shares bearing No. 8688 and distinctive nos. 7588457 – 7589956 of E.I.D Parry (India) Ltd. standing in the name(s) of Bhavna P Shah & Pradeep H Shah has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such claim with the company at its Registered office at Dare House, Pary's Corner, Chennai - 600001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).
Bhavna P. Shah
Pradeep H Shah
Name of Shareholder
Date: 11.05.2021

INDO COUNT INDUSTRIES LIMITED
 CIN: L72200PN1989PLC068972
 Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhaji Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2463100/2461929
 E-mail: igilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, May 17, 2021, inter-alia to,
 a) consider and approve the Audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021
 b) recommend final dividend, if any, on the equity shares of the Company for the Financial Year ended 31st March, 2021
 A copy of the said notice is also available on Company's website at www.indocount.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on BSE Limited at www.bseindia.com.
For Indo Count Industries Limited
 Sd/-
 Amruta Avasara
 Company Secretary & Compliance Officer
 Dated : May 10, 2021
 Place : Mumbai

यूनियन बैंक Union Bank of India
 263, Madhu Hans, Near Century Bazaar, Dr. Annie Besant Road, Prabhadevi, Mumbai-400025. | Tele-24220497/24222391 | Email-cbsbshahadevi@unionbankofindia.com
Ref No : UBI/PRA/ADV/2021/ **Date : 08-04-2021**
To,
Mr. Randhir Jaywant Walinjkar,
 House No 189, opposite Charkeshwar Building, Mahatma Phule Nagar, Samelpada, Umrallie, Nallosopara - 401203.
And
Mrs. Smita Randhir Walinjkar,
 House No 189, opposite Charkeshwar Building, Mahatma Phule Nagar, Samelpada, Umrallie, Nallosopara - 401203.
Sir / Madam,
SUB: Enforcement of security interest action notice – in connection with the credit facilities enjoyed by you with us – classified as NPA
 We have to inform you that your account Mrs. Latha Natwar Kher with Prabhadevi Branch has been classified as non performing asset as on 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest. As on 31.03.2021 a sum of **Rs. 11,84,052.85 (Rs. Eleven lacs eighty four thousand fifty two rupees eighty five paise only)** is outstanding in your account as shown below.

Naure of limit	Limit (in Rs.)	Outstanding amount (in Rs.) as on 31.03.2021
Term Loan (under Union Home)	Rs. 1780000	Rs. 11,84,052.85

Despite our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / you have not discharged your liabilities.
 We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the securitization and Reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 to pay a sum of **Rs. 11,84,052.85 (Rs Eleven lacs eighty four thousand fifty two rupees eighty five paise only)** together with contractual rate of interest from 31.12.2020 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSET
Flat No. 54, (carpet area 417 sq ft) 5th Floor, F Wing, Building No 3, Avashkar Co Op Housing Society Ltd., opposite Jogeshwari Vikhroli Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East - 400060.
 Constructed on all that piece of parcel of land bearing C T S nos 234 (pt) 235/298, to 362, 235/369 to 374, 235/383, 246/246/1, 247/1 to 148, 248, 249, 249/1 to 11, 249/38 to 49, 249/71 to 80, 249/107 to 130 lying at village Majas, Taluka Andheri, District: Mumbai City and sub district: Mumbai suburban.
 Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per section 13 (8) of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3 (5) of security Interest of (enforcement) (Amendments) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotation or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset. You are further requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing off or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences.
Yours faithfully
Authorized Officer

यूनियन बैंक Union Bank of India
 263, Madhu Hans, Near Century Bazaar, Dr. Annie Besant Road, Prabhadevi, Mumbai-400025. | Tele-24220497/24222391 | Email-cbsbshahadevi@unionbankofindia.com
Ref No : UBI/RKB/ADV/2021/ **Date : 08-04-2021**
To,
MR. ASHISH PRAMODBHAI SOLANKI
 Flat No B-103, 1st floor, Shivam CHS Ltd., Opposite Corporation Bank, C S C Road, No.-3, Dahisar East - 400068.
Sir / Madam,
SUB: Enforcement of security interest action notice – in connection with the credit facilities enjoyed by you with us – classified as NPA
 We have to inform you that your account Ashish Pramodbhai Solanki with Prabhadevi Branch has been classified as non performing asset as on 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest. As on 31.03.2021 a sum of **Rs. 75,64,498.09 (Rs. Seventy five Lacs sixty four thousand four hundred ninety eight rupees nine paise only)** is outstanding in your account as shown below.

Naure of limit	Limit (in Rs.)	Outstanding amount (in Rs.) as on 31.03.2021
Term Loan (under Union Home)	Rs. 7500000.00	Rs. 75,64,498.09

Despite our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / you have not discharged your liabilities.
 We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the securitization and Reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 to pay a sum of **Rs. 75,64,498.09 (Rs. Seventy five Lacs sixty four thousand four hundred ninety eight rupees nine paise only)** together with contractual rate of interest from 31.12.2020 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSET
Flat No 407, (607 Sq Ft) 4th Floor, B Wing, The Bank Of Baroda Employees Chandralekha Co Op Housing Society Ltd, constructed on piece of land bearing Survey No 56, Hissa No 4, CTS nos 1138, lying and being at village Dahisar, Taluka Borivali, Mumbai suburban-400068.
 Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per section 13 (8) of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3 (5) of security Interest of (enforcement) (Amendments) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotation or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset. You are further requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing off or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences.
Yours faithfully
Authorized Officer

CC: GUARANTOR :
To,
Ms Alpa Ramchandra Solanki w/o Ramchandra Pramod Solanki
 A/21, Dahisar Apartment CHSL, C S Road, Opposite Petrol Pump, Dahisar East, Mumbai.- 400068.

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 This is to inform the General Public that following share certificate of **Oriental Aromatics Ltd.** having its Registered Office at 133, Jehangir Building, 2nd floor, M.G. Road, Fort, Mumbai 400001 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s	No. of Shares
1	Late Lekhraj Thakurdas Aswani/ Late Renuka Lekhraj Aswani	L62028	10347 3169	33251101 to 33251340 16424313 to 16424552	240 240

 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.
 Sd/-
Place: Mumbai Date: 11/05/2021 Janak Aswani & Shubra Aswani

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED
 CIN: L24200MH1937PLC002700
 Regd. Office : Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076, Tel. No. : (022) 6709 5050, FAX. No. : (022) 2570 5088
 Website : www.colgatepalmolive.co.in, e-mail ID : investors_grievance@colpal.com
NOTICE
 Notice is hereby given that the following share certificates issued by **Colgate-Palmolive (India) Limited** have been reported lost / misplaced / stolen, and the concerned registered holders / legal heirs have applied to the Company for issue of duplicate share certificates in lieu thereof.

Sr. No.	REQD. FOLIO	NAME (S) OF THE REGISTERED HOLDER(S)	NO. OF SHARES	DISTINCTIVE NOS. FROM	DISTINCTIVE NOS. TO	CERT. NO.
1	K11835	KEKI NARIMAN MARKER (Deceased) / ROHINI KEKI MARKER	220	10997230 105182223	10997279 105182272	2016643 2056973
2	S45676	SWATI SETHIA	50	122866797	122866846	2039749
3	V13731	WIMLA DEVI PARIWAL (Deceased) / SAMANT BHADRA JAIN (Applicant)	100	103403634 139989187	103403683 139989236	2045258 2073319

 Any person(s) who has / have any claim in respect of the above said certificate (s) should lodge such claim (s) with the Company's Registered Office at Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 or with the Registrars & Share Transfer Agents of the Company at Link Intime India Pvt. Limited, C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 within 7 days from the date of publication of this notice. Please note that after completion of the aforesaid stipulated period, any person dealing with the original Share Certificates, shall be doing so at his risk as to costs and consequences and the Company will not be responsible for the same, in any way.
 For COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED
 Sd/-
K. RANDHIR SINGH
 Company Secretary & Compliance Officer
Mumbai : 11th May, 2021

यूनियन बैंक Union Bank of India
 263, Madhu Hans, Near Century Bazaar, Dr. Annie Besant Road, Prabhadevi, Mumbai-400025. | Tele-24220497/24222391 | Email-cbsbshahadevi@unionbankofindia.com
Ref No : UBI/PRA/ADV/2021/ **Date : 08-04-2021**
To,
Mr. Randhir Jaywant Walinjkar,
 House No 189, opposite Charkeshwar Building, Mahatma Phule Nagar, Samelpada, Umrallie, Nallosopara - 401203.
And
Mrs. Smita Randhir Walinjkar,
 House No 189, opposite Charkeshwar Building, Mahatma Phule Nagar, Samelpada, Umrallie, Nallosopara - 401203.
Sir / Madam,
SUB: Enforcement of security interest action notice – in connection with the credit facilities enjoyed by you with us – classified as NPA
 We have to inform you that your account Mrs. Latha Natwar Kher with Prabhadevi Branch has been classified as non performing asset as on 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest. As on 31.03.2021 a sum of **Rs. 11,84,052.85 (Rs. Eleven lacs eighty four thousand fifty two rupees eighty five paise only)** is outstanding in your account as shown below.

Naure of limit	Limit (in Rs.)	Outstanding amount (in Rs.) as on 31.03.2021
Term Loan (under Union Home)	Rs. 1780000	Rs. 11,84,052.85

Despite our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / you have not discharged your liabilities.
 We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the securitization and Reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 to pay a sum of **Rs. 11,84,052.85 (Rs Eleven lacs eighty four thousand fifty two rupees eighty five paise only)** together with contractual rate of interest from 31.12.2020 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSET
Flat No. 54, (carpet area 417 sq ft) 5th Floor, F Wing, Building No 3, Avashkar Co Op Housing Society Ltd., opposite Jogeshwari Vikhroli Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East - 400060.
 Constructed on all that piece of parcel of land bearing C T S nos 234 (pt) 235/298, to 362, 235/369 to 374, 235/383, 246/246/1, 247/1 to 148, 248, 249, 249/1 to 11, 249/38 to 49, 249/71 to 80, 249/107 to 130 lying at village Majas, Taluka Andheri, District: Mumbai City and sub district: Mumbai suburban.
 Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per section 13 (8) of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3 (5) of security Interest of (enforcement) (Amendments) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotation or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset. You are further requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing off or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences.
Yours faithfully
Authorized Officer

Credit Facilities Sanctioned / Availed	Balance U/s. as on (31.03.2021)	Recorded Interest as on 31.03.2021	Total U/s. as on 31.03.2021
Overdraft 127400990000156	₹ 181359.60	₹ 8691.00	₹ 1,90,050.60
CFTL 127400CF0000179	₹ 7349.00	₹ 302.00	₹ 7,651.00
Housing Loan 127400NC00003491	₹ 147376.00	₹ 1098.00	₹ 1,48,474.00

Due to non-payment of installment / interest / principal debt, the account/s has / have been classified as Non Performing Asset (NPA) as on **31.03.2021**, as per Reserve Bank of India guidelines.
 The amount due to the Bank as on **31.03.2021** is **₹ 3,46,175.60 (Rs. Three Lacs Forty Six Thousand One Hundred & Paise Sixty Only)** with further interest until payment in full (hereinafter referred to as "secured debt").
 To secure the outstanding under the above said facilities, you have, inter alia, created security interest in respect of the following properties / assets:

Sr. No.	Facility	Security
1.	Overdraft 127400990000156	Immovable Property :- Flat No. 31, 3 rd Floor, Building B-1/A, Gokul CHS. Ltd., Pereira Nagar, St. Mary Road, Naigaon (East), Palghar Maharashtra-401 208.
2.	CFTL 127400CF0000179	Flat No. 31, 3 rd Floor, Building B-1/A, Gokul CHS. Ltd., Pereira Nagar, St. Mary Road, Naigaon (East), Palghar Maharashtra-401 208.
3.	Housing Loan 127400NC00003491	Flat No. 31, 3 rd Floor, Building B-1/A, Gokul CHS. Ltd., Pereira Nagar, St. Mary Road, Naigaon (East), Palghar Maharashtra-401 208.

We hereby call upon you to pay the amount of **₹ 3,46,175.60 (Rs. Three Lacs Forty Six Thousand One Hundred and Paise Sixty Only)** with further interest at the contracted rate until payment in full within **60 days (Sixty days)** from the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the **Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002** (hereinafter referred to as "the Act"). The details of the secured assets intended to be enforced by the Bank, in the event of non-payment of secured debt by you are as under :-
Flat No. 31, 3rd Floor, Building B-1/A, Gokul CHS. Ltd., Pereira Nagar, St. Mary Road, Naigaon (East), Palghar Maharashtra-401 208.
Your attention is hereby drawn invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to you to redeem the secured assets.
 Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, without prior written consent of the Bank.
 You are also put on notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act, is an offence.
 If for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realised shall be deposited / remitted with / to the Bank. You will have to render proper account of such realization / income.
 * We reserve our rights to enforce other secured assets.
 Please comply with this demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequences.
 * This notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT / Court, as the case may be.
 * This notice is issued without prejudice to the bank's rights in the suit / litigation pending before DRT / Court.
 * Delete, if inapplicable.
Yours faithfully
For Punjab National Bank, Peddar Road Branch (Sapan Azad Therval)
Chief Manager, Authorised Officer

यूनियन बैंक Union Bank of India
 263, Madhu Hans, Near Century Bazaar, Dr. Annie Besant Road, Prabhadevi, Mumbai-400025. | Tele-24220497/24222391 | Email-cbsbshahadevi@unionbankofindia.com
Ref No : UBI/RKB/ADV/2021/ **Date : 08-04-2021**
To,
MR. ASHISH PRAMODBHAI SOLANKI
 Flat No B-103, 1st floor, Shivam CHS Ltd., Opposite Corporation Bank, C S C Road, No.-3, Dahisar East - 400068.
Sir / Madam,
SUB: Enforcement of security interest action notice – in connection with the credit facilities enjoyed by you with us – classified as NPA
 We have to inform you that your account Ashish Pramodbhai Solanki with Prabhadevi Branch has been classified as non performing asset as on 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest. As on 31.03.2021 a sum of **Rs. 75,64,498.09 (Rs. Seventy five Lacs sixty four thousand four hundred ninety eight rupees nine paise only)** is outstanding in your account as shown below.

Naure of limit	Limit (in Rs.)	Outstanding amount (in Rs.) as on 31.03.2021
Term Loan (under Union Home)	Rs. 7500000.00	Rs. 75,64,498.09

Despite our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / you have not discharged your liabilities.
 We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the securitization and Reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 to pay a sum of **Rs. 75,64,498.09 (Rs. Seventy five Lacs sixty four thousand four hundred ninety eight rupees nine paise only)** together with contractual rate of interest from 31.12.2020 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSET
Flat No 407, (607 Sq Ft) 4th Floor, B Wing, The Bank Of Baroda Employees Chandralekha Co Op Housing Society Ltd, constructed on piece of land bearing Survey No 56, Hissa No 4, CTS nos 1138, lying and being at village Dahisar, Taluka Borivali, Mumbai suburban-400068.
 Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per section 13 (8) of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3 (5) of security Interest of (enforcement) (Amendments) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotation or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset. You are further requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing off or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences.
Yours faithfully
Authorized Officer

CC: GUARANTOR :
To,
Ms Alpa Ramchandra Solanki w/o Ramchandra Pramod Solanki
 A/21, Dahisar Apartment CHSL, C S Road, Opposite Petrol Pump, Dahisar East, Mumbai.- 400068.

TATA TATA POWER Limited
 (Corporate Contracts Department)
 Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India
 (Board Line: 022-67173188) CIN: L28900MH1919PLC000657
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST
The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest (EOI) from eligible bidders for participation in following tender:
"Ash evacuation, transportation and stowing for Maithon Power Limited"
 For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security etc., please visit Tender section of our website URL: <https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx>. Eligible bidders willing to participate may submit their EOI along with the tender fee by **17th May, 2021**, for issue of tender documents.

DE NORA INDIA LIMITED
Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa – 403115
Tel. No.: 0832 6731100
Email: info.dni@denora.com; Website: india.denora.com
Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021
 (Rs. in Lakhs except earning per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended		
		31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)
1	Total income from operations	2032.91	1,016.83	1404.88	5236.92	5068.95
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	450.83	38.71	263.91	757.42	1035.32
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	450.83	38.71	263.91	757.42	1035.32
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	334.97	34.10	220.32	564.57	812.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	329.81	37.50	224.37	564.29	810.76
6	Equity Share Capital	530.86	530.86	530.86	530.86	530.86
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) - Basic & Diluted: (*not annualised)	6.31*	0.64*	4.15*	10.64	15.31

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on May 10, 2021. The full format of the Quarterly Results are available on the website of the Stock Exchange website (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website, india.denora.com.
For DE NORA INDIA LIMITED
 Sd/-
Vinay Chopra
 Managing Director
 DIN: 06543610

PPAP AUTOMOTIVE LIMITED
 CIN: L74899DL1995PLC073281
Registered Office: 54, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi-110020
Corporate Office: B-206A, Sector-81, Phase-II, Noida-201305, (Uttar Pradesh)
Tel: +91-120-2462552 / 53; Fax: +91-120-2461371
Website: www.ppapco.in; E-mail ID: investorservice@ppapco.com
 (₹ in lacs except for EPS data)

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF PPAP AUTOMOTIVE LIMITED AND ITS SUBSIDIARIES AND JOINT VENTURE FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021 PREPARED IN COMPLIANCE WITH THE INDIAN ACCOUNTING STANDARDS (IND-AS)

S.No.	PARTICULARS	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		31.03.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Unaudited)

Tenders/ Notices

To Place your Tender/ Notice Ads.

THE FREE PRESS JOURNAL

नवशक्ति

Pls. Call 022- 69028000

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMAD ISHAQ ANSARI TO SAMAD MOHAMMED ISHAQ AS PER AADHAR CARD NO: 2005 9282 9569. CL-50107

I HAVE CHANGED MY NAME FROM RUKMANI MURALI MOORTHY ALIAS REKHA TO REKHA MURALI AS PER DOCUMENT. CL-206

I HAVE CHANGED MY NAME FROM MOORTHY RUKMANI MURALI TO REKHA MURALI AS PER DOCUMENT. CL-206 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ABHISHEK MURALI MOORTHY TO ABHISHEK MURALI AS PER DOCUMENT. CL-206 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MISBAH SAMULHUDA KHAN TO MISBAH SAMULHUDA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-215890). CL-501

I HAVE CHANGED MY NAME FROM DIPTI RAVINDRA MANE TO DEEPTI RAVINDRA MANE AS PER DOCUMENTS. CL-501 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRA PRAFULLA BANERJEE TO MAHENDRA PRAFULLA PATIL AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. (M1815239). CL-508

I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY MANGALBHAI PARMAR / MANGALBHAI CHELABHAI PARMAR TO AJAY MANGAL PARMAR / MANGAL CHELA PARMAR AS PER AADHAR CARD. CL-586

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJU VENKATRAO MENSON TO RAJU VENKATRAO KUNKU AS PER SELF DECLARATION DOCUMENTS. CL-701

I HAVE CHANGED MY NAME FROM URMILA RAJU MENSON TO URMILA RAJU KUNKU AS PER SELF DECLARATION DOCUMENTS. CL-701 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED MOHD. AFZAL MAJID ALI TO MOHAMMED AFJAL MAZID ALI SHAH AS PER AADHAR CARD NO. 9952 4689 8262. CL-850

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my clients being (1) MR. SATYAVAN MAHABAL BANGERA and (2) MR. MAHABAL KORAGU BANGERA vide Agreement for Sale Dated 30.03.2021 registered under serial No. BRL-6/6026/2021 dated 15.04.2021 have agreed to purchase the Flat No. 3, on Ground Floor, in Wing "B", admeasuring about 300 Sq. Fts. Built-up area in the building known as SHREENATH BHUVAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Yashwantrao Tawade Road, Dahisar (West), Mumbai - 400 068 (hereinafter referred to as "The Said Flat") from (1) MR. NAYAN ODHAVJI SHAH and (2) MRS. MINAKSHI NAYAN SHAH (hereinafter referred to as "The Present Sellers"). It is further informed by the Present Sellers that original Agreement dated 10.05.1987 made and entered into between M/S. LEELA CONSTRUCTION COMPANY, through its Partner (herein referred to as "The Promoter" of the one part) and MR. ISHWARLAL S. SRUTI (herein referred to as "The Tenant" of the other part) wherein the said agreement which is lost/misplaced and not traceable after due diligent & search. Therefore, the Present Sellers have obtained police loss certificate No. 614/2021 dated 28/4/2021 from MHB Colony Police Station, Borivali, to confirm the said loss of original agreement.

PUBLIC NOTICE

The joint owner of the Flat MRS. PRAMILA ODHAVJI SHAH expired on 13/12/2020 at Mumbai leaving behind her as legal heir as seller No. 1 thereafter share certificate No. 79 is duly transferred in the name of the Sellers vide 24.03.2021 by the society.

Any Person/Financial Institution/Bank having any claim to the abovementioned said Flat either by way of custody of original agreements, or by way of Sale, Mortgage, Charge, Lien, or by way of legal heirship, etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within (15) days from the date of publication of this notice, failing which, the exclusive title and the ownership rights with respect to the Flat shall be effectively transferred to my clients without any reference to such claims and the same if any, shall be considered as duly waived.

Sd/- Bhavesh R. Bhoir
Advocate for Purchaser
121, Rohidas Sadan,
P. B. Road, Dahisar (West),
Mumbai- 400 068.

Place: Mumbai. Date: 11.05.2021

PUBLIC NOTICE

THIS NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE ON BEHALF OF OUR CLIENT, namely Mrs. Kalpanaben Bhupendra Shah, owner of Shop No. A4, admeasuring about 260 sq.ft carpet on ground floor situated at Dwarakesh CHS LTD, Subhash Lane, Opp. Mayur Theatre, Kandivali (West), Mumbai-400067 and holding 5 fully paid up shares each bearing distinctive Nos. from 151 to 155 (both inclusive) under Share Certificate No.31 dated 28/08/2010, referred to as "The Said Shop".

M/s.Priit-GrahaVastuBhandar, a partnership firm, entered into Agreement dated 04/02/1995 and thereafter firm was dissolved on 03/07/1997 and transferred the said shop in favour of Mrs. Kalpanaben B. Shah.

If any person/company/firm is having any objection, claim, litigation, interest, dispute in the said Shop, he / she / they may contact the undersigned with the documentary proof submitting, his/her/their objections/claims/disputes within Fourteen (14) days from the date of this publication, failing which, we shall issue a No Claim Certificate in the name of our Client, as if there is no third party claims / objections/dispute of the Said Shop and thereafter no claims / objections / will be entertained thereafter.

Mhatre Law Associates
Off: Chamber No. 1, Borivali-East,
Mumbai-400066

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients have acquired development rights of the property, more particularly described in the schedule hereunder written from Mrs. Savitabai Bhagwandas Shanghvi and have instructed me to investigate the title of the said property.

Any person's having any right, title and interest or objection or claim by way of sale, lien, maintenance, mortgage, inheritance, easement, trust, tenancy, security, charge, license, lispendens, gift, custodial legal or possession or otherwise of whatsoever nature in respect of the property described in the schedule hereunder written or any part thereof are hereby requested to make the same known in writing to the undersigned with necessary documentary evidence within 15 days from the date hereof at my address at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivali (East), Mumbai- 400066 failing which any such claim will be treated as waived.

SCHEDULE OF PROPERTY

ALL THAT piece and parcel of the land bearing Old Survey No. 177 (part) and Plot Nos. 73 & 75 of Daulat Nagar, C.T.S. No.2727, 2727/1 to 12, admeasuring 687.8 sq.mtrs at Village Eksar, Taluka Borivali in the Mumbai Suburban District in the Registration District of Mumbai Suburban together with structure/building known as "Ambika Niwas" situated lying and being of Daulat Nagar Road No. 7, Borivali (East), Mumbai- 400066.

Sd/- SATISH SHARMA
Advocate, High Court
Place: Mumbai Date: 11/05/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our Clients with respect to Flat No. A-1501 and Flat No. A-1502, on the 15th Floor, in Naman Tower A, situated at Khajurba Road, Kandivali (West), Mumbai-400067, (said flats). My clients have purchased said flats vide Registered Agreement dated 31.03.2021 from Tulidas F. Bhatia (HUF) through its Karta Mr. Kaku Tulidas Bhatia, Mr. Dhiraj Kaku Bhatia, Mrs. Chandrika D. Bhatia and Mr. Sachin Bhatia. My Client's states that vide two separate Registered Agreements both even dated 02.05.1996, Tulidas F. Bhatia (HUF), Mrs. Danyanti Bhatia and Mrs. Chandrika D. Bhatia purchased Flat No. 1103 and 1104 respectively from Registered Refinement Pvt. Ltd. However, in the said Agreements inadvertently Flat nos. were wrongly mentioned as 1103 and 1104 instead of 1501 and 1502 (said Flats) and the error was rectified by executing two Registered Rectification Deed both dated 02.05.1996. Mrs. Danyanti Bhatia and Mr. Sachin Bhatia expired leaving behind Mr. Kaku Bhatia, Mrs. Poonam Bhatia, Mr. Dhiraj Bhatia and Mr. Sachin Bhatia as their only legal heirs. Vide Registered Release Deed dated 28.08.2012 Mr. Kaku Bhatia and Mrs. Poonam Bhatia released their rights in the said flat in favor of Mr. Dhiraj Bhatia and Mr. Sachin Bhatia. However, it came to the notice that both the Rectification Deed dated 02.05.1996 and the said flat nos. 1101 and 1102 instead of 1103 and 1104 and Tower A was mentioned as B and the said error was rectified by executing two Registered Rectification Deed both dated 31.03.2021. My Client's also states that Lodgement Receipt and Stamp Duty receipt of both Agreement dated 02.05.1996 is lost/misplaced and not traceable after considerable efforts and now My Client's intends to mortgage said Flat with Bank Financial Institution by way of creating charge on the title of the said Flat. If any person has found this original document, kindly intimate or hand over the same at below address and any person having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said misplaced document and the said Property and with regard to aforesaid transfer by way of shares, sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever should intimate their objections, if any, in writing within 15 days from the publication of this notice to Ms. Jurismetrics Advocates, the claim of the said person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes.

Place: Mumbai Date: 11-05-2021
Ms. JURISMETRICS ADVOCATES
604, Eco House, Vishweshwar Nagar,
Off Aarey Road, Goregaon (E), Mumbai-400063
022-42950290

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client is investigating the right title interest of (1) Mr. Naresh Arvindbhai Nayak And (2) Mr. Jignesh Arvindbhai Nayak who are the owners and also claiming to be the only heirs of Late Gajanan Nayak for Flat No. 401 on 4th Floor admeasuring 373.08 sq. ft. carpet area i.e. 438.09 sq. ft. built-up area in building known as "LIFESCAPES ARIHANT" which building is under construction on property bearing Cadastral Survey No. 1297 of Girgam Division, and in the Books of the Assessor & Collector of Municipal Rates and Taxes under D Ward Nos. 1637 (E), 1638, 1638(A) and 1639, street No. 6-5, 242-260 and on the property bearing Cadastral Survey No. 1296 Girgam Division and in the books of the collector of Municipal Rates and taxes under D Ward No. 1637(d) and Street No. 4 which old buildings known as "Hendre Building" and "Veer Vilas" are demolished (hereinafter referred to as the "SAID NEW FLAT").

If any person has any Claim, right, title and interest by way of mortgage, lien, gift, tenancy, heirship / inheritance including through Late Gajanan Nayak and/or any encumbrances of any nature for the "Said New Flat" may please inform about their claim within Fourteen days (14) of this notice being published to the advocate at the address published below or else the same will be treated as renounced and/or relinquished in favour of my client.

Dated this 10th day of May 2021
Sd/-
MRS. MANISHA KAPADIA
Advocate High Court.
GOVIND BUILDING, 1ST FLOOR,
140, PRINCESS STREET,
MUMBAI 400 002

Missing Document

I Pundaik Shankar Bhamre, age 61 years, flat no. 401, 4th Floor, B Wing, Dharmavihar Apartment, Near Oswal School, Kamatghar, Bhiwandi (Mo. No. 9892876541). Purchased Tridev Building on 20th February 2021 at 11-00 AM in Oswal area in my possession in the office of Deputy Registrar, 2nd floor, flat no. 4, Choudhary Compound, Kamatghar, Bhiwandi. The original copy of the error correction document No :- 650/1999 flat no. 4 submitted by the Secondary Registrar's Office in that regard is missing. In this regard, property missing register no. 463/2021 Recorded on 20/03/2021. However, anyone with any objections, or any other rights in this regard should contact the above address. If no objection is received within 7 days, it will be deemed that no one has any objection, objection, or any other right.

Indian Oil Corporation Limited

Regd. Office: IndianOil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (East), Mumbai-400 051.
Tel No.: 022-26447327 Email ID: investors@indianoil.in
Website: www.iocl.com, CIN-L23201MH1959G0011388

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that Share Certificate(s) of Indian Oil Corporation Limited as detailed below are stated to have been lost / misplaced and the holder of the said shares has applied to IndianOil / KFin Technologies Private Limited. (Share Transfer Agents) for issue of duplicate share certificate(s):

Folio No.	Name of the Shareholder	Cert. Nos.	Dist. Nos. From	Dist. Nos. To	No. of shares
IIOC021376	THAKORBHAI JAWAHARBHAI PATEL	2390260	4847596439	4847600038	3600
IIOC066006	NAKUL CHANDRA SAHA	1802177	1208507871	1208507891	21
		1908397	2194689308	2194689328	21
		2394200	4850250779	4850250820	42
		2725890	9701855927	9701856010	84

IndianOil proposes to issue duplicate share certificate(s) in lieu of the above share certificate(s). The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificate(s). If any person(s) has/have any claims in respect of the said shares or any objection(s) for issuance of the duplicate share certificate(s) in favour of the said applicant he/she/they should lodge their claim(s) or objection(s) with IndianOil at its registered office at the address given above within 15 days from the date of Publication of the notice, after which no claim(s) will be entertained and the Company/Share Transfer Agents will proceed to issue Duplicate Share Certificate(s).

For and on behalf of
Indian Oil Corporation Limited
(Kamal Kumar Gwalani)
Company Secretary

Place : Mumbai
Dated : 07.05.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we, on behalf of our client, Mrs. Kalpana Morparia have filed Interim Application No. 702 of 2021 ("Interim Application") in Commercial Suit No. 1203 of 2018 ("the said Suit") before the Hon'ble Bombay High Court, seeking, inter alia, directions to proceed with completing the construction of the 23-storey under-construction Project known as "Kalpavruksha Tower" situated at F.R. No.1204, TPS IV Mahim Division, Kashinath Dhuru Marg and Yadav Patil Lane, Prabhadevi, Mumbai ("the Project"), more particularly described in Schedule A below. The Project was being constructed by M/s Kalpavruksha Developers and is presently in the custody of the Court Receiver, Bombay High Court.

The Project has been under construction for over a decade and since at least 2013, all work at site has come to a standstill. The Developers have expressed their inability to complete the Project before the Hon'ble Bombay High Court. Therefore, in April 2018, the Applicant filed Notice of Motion No. 2103 of 2018 and Commercial Suit No. 1203 of 2018 as the first step towards salvaging and completing the Project. The Hon'ble Bombay High Court has thereafter passed various directions with respect to the Project, including appointment of the Court Receiver with directions to hold regular meetings with the flat purchasers, and directing M/s Shetgiri & Associates to carry out a structural and architectural audit to determine the stability of the bare shell 23 storey structure, at the cost of the Applicant and other flat purchasers. To salvage and complete the Project, the Applicant and other flat purchasers appointed M/s Shetgiri & Associates, through orders of the Hon'ble High Court, to prepare a report, recommending the way forward to complete the Project ("the Shetgiri Report"). On the basis of the Shetgiri Report, the Applicant has filed the Interim Application for the following reliefs:-

- (a) This Hon'ble Court be pleased to appoint the Court Receiver High Court, Bombay as Receiver to supervise the completion work of the Project through the Project Management Consultant;
- (b) This Hon'ble Court be pleased to appoint M/s Shetgiri and Associates as Project Management Consultants to complete the Project in the minimum time and the best possible cost upto a maximum cost of Rs.57.22 Crores;
- (c) This Hon'ble Court be pleased to direct the Court Receiver through M/s Shetgiri and Associates to appoint contractors to carry out the following work:
(i) Strengthening and reinforcing the piles and outer structure
(ii) Obtaining all the necessary permissions and completing the building comprising of 23 floors
(iii) Applying for and obtaining the Occupation Certificate
- (d) This Hon'ble Court direct the Court Receiver to open a designated bank Account and direct such person/s as this Hon'ble Court deems fit to operate the bank account on such terms and conditions as this Hon'ble Court may direct;
- (e) This Hon'ble Court direct all the flat purchasers (as set out in a list, annexed to the Interim Application as "Exhibit M") within 7 days of being called to do so by the Court Receiver, to deposit in the designated bank account the amounts as set out in Exhibit M being the total of the balance consideration due by each flat purchaser under their flat purchase agreement along with the additional amount being borne by the flat purchasers as set out in Exhibit M in four tranches as per the estimate in the report prepared by M/s Shetgiri and Associates as per the schedule as set out in Exhibit M;
- (f) This Hon'ble Court be pleased to direct the non-participating flat purchasers (viz, the flat purchasers for flat numbers 201, 401, 402, 1801 and the purchaser for the Banquet Hall on the ground floor) to provide an undertaking to deposit the amounts as set out in Exhibit M within 7 days of being called upon to do so by the Court Receiver;
- (g) This Hon'ble Court direct the Court Receiver to hand over possession of the flats in the completed building to the flat purchasers having the first registered agreement within the 23 storey structure as set out at Exhibit C to the Interim Application.
- (h) For ad-interim reliefs in terms of the above;
- (i) That the costs of this Interim Application be provided for;
- (j) For such other and further reliefs as this Hon'ble Court may deem appropriate in the facts and circumstances of the present case."

The reliefs as prayed for in the Interim Application has been supported by a total of 18 registered agreement holders, including the Applicant, to salvage and complete the Project.

Further to directions of the Bombay High Court, the Court Receiver has prepared a Report dated 5th March 2020 ("the Court Receiver Report") of all the persons holding registered / unregistered agreements / Letters of Allotment / Memorandum of Understanding for units in the said Project. The Applicant has served the Interim Application by Registered Post and/or Email on all the persons mentioned in the Court Receiver Report. However, the Applicant is unable to serve the Interim Application on those listed in Schedule B below, as the Applicant was unable to trace their addresses after due inquiry and/or service could not be effected at the addresses available of those listed in Schedule B below. The Applicant therefore filed Chamber Order No.104 of 2021 seeking leave to serve the Interim Application on those listed in Schedule B below by substituted service. The Hon'ble Court passed an order dated 5th April 2021 granting leave to serve the Interim Application by substituted service. The Applicant has therefore issued this Public Notice. The persons listed in Schedule B below are requested to contact the undersigned to obtain copies of the Interim Application and to attend the hearings before the Hon'ble Bombay High Court as and when the Hon'ble Court may direct.

SCHEDULE A HEREINABOVE REFERRED TO: Description of the "Project"

Building known as KALPAVRUKSHA TOWERS being constructed on land bearing Final Plot No. 1204 T.P.S. IV, Mahim Area, C.S. No. 59 and 59/1 of Mahim Division situated at Kashinath Dhuru Road and Yadav Patil Lane, Off. Veer Savarkar Marg, formerly known as Cadell Road, Dadar, Mumbai, in the Registration District and Sub-District of Mumbai.

SCHEDULE B HEREINABOVE REFERRED TO: List of Persons whose addresses are not available with the Applicant

- 1. Shabbir Presswala
- 2. Kapoor Singh T. Rana
- 3. Aasma M. Farooque
- 4. Prakash Thakkar
- 5. Vishal Thakkar

Dated this 10th day of May, 2021.
Sd/-
Partner
Rashmikant and Partners
1-Kalpataru Heritage
127, M.G. Road, Mumbai 400001
Rnplegal@rasmikantpartners.com

INDO COUNT INDUSTRIES LIMITED
CIN: L72200PN1988PLC068972
Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alle, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109, Tel. No.: (230) 2463100/2461929
E-mail: iclinvestors@indocount.com Website: www.indocount.com

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that Pursuant to Regulations 29, 33 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, May 17, 2021, inter-alia to:

- a) consider and approve the Audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021
- b) recommend final dividend, if any, on the equity shares of the Company for the Financial Year ended 31st March, 2021

A copy of the said notice is also available on Company's website at www.indocount.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on BSE Limited at www.bseindia.com.

For Indo Count Industries Limited
Sd/-
Amruta Avasear
Company Secretary & Compliance Officer

Dated : May 10, 2021
Place : Mumbai

LARSEN & TOUBRO LIMITED NOTICE

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/s KFin Technologies Private Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Nanakramguda Financial District, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice.

Folio No., Names of the registered holder; No. of Shares; Certificate No.; Distinctive Nos. (From-To); 06430481; SUNIL KAMALAKAR KAKADE, KAMALAKAR DASHARATH KAKADE, SU; 222161; 141679608-141679657 • 75773404; ANSHU SACHDEVA, SUDESH SACHDEVA; 180; 1324349; 1391211636-1391211815 • 06482236; MR VIVEK SOHANI, ROSIE REBEIRO; 100; 54365, 222499; 2548548-2548597, 141699239-141699288 • 03710106; PREM LATA BHARADWAJ; 337; 192358, 320889, 425109, 1325855; 140316730-140316779, 574367298-574367397, 616935915-616935989, 1391408426-1391408537 • 04930941; ANANT HARI DAMEL, ANURADHA ANANT DAMEL; 150; 37869, 211896, 1349999; 1736963-1736992, 141187285-141187314, 1395027594-1395027683 • 4090225; NAKKA ASHA DEVI, NAKKA VINOD KUMAR; 25; 18941; 865838-865862 • 04941292; KEM BAMURILIRAO; 75; 1365832; 1397068008-1397068082 • 09443266; ARVINDA AMRATLAL PATEL; 150; 88613, 457315; 4301111-4301160, 619728054-619728153 • P73744; PRADEEP RAMNATH SHIRODKAR; 100; 166842, 295685, 405323; 9934662-9934866, 146489962-146489986, 584025961-584026010 • 10572185; NAVNEET KUMAR GUPTA; 50; 461617; 620073277-620073326 • 08523525; DR NARGIS NAZIR JUVALE, DR NAZIRAHMED ISMAIL JUVALE, DR NAZIRAHMED ISMAIL JUVALE; 150; 78668, 35818; 3804097-3804146, 577829001-577829100 • 08080844; JANET VAZ, MATHEWV VAZ, VINESH M VAZ; 75; 1354565; 1395659493-1395659567 • 07459394; UMESH KRISHNA SHENOY; 100; 66289, 230312, 351627; 3136421-3136445, 142080650-142080674, 577136064-577136113 • 09241434; FATIMA ABDULLA THAKUR; 200; 362431, 456485; 578239680-578239779, 619654684-619654783 • 10238471; NIRMAL YADAV, RAJINDER KUMAR YADAV; 100; 96672, 250178, 367624; 4650925-4650949, 140780171-14078041, 578701321-578701370 • 05566916; SANTOSH DEBI AGRAWAL; 200; 340760; 576101493-576101692 • 04519167; PURUSHOTTAM DAS PASARI; 100; 28517, 205335; 1312788-1312837, 140896639-140896688 • 09546928; MANUBHAI BHALLALBHAI SHEKH; 22; 89696, 457741, 1338525; 4354918-4354927, 619766005-619766009, 1392856094-1392856100 • 05342767; SUNITA DEVI GUPTA; 100; 339684; 575995772-575995871.

for LARSEN & TOUBRO LIMITED
SIVARAM NAIK A
COMPANY SECRETARY
F3939

Place: Mumbai
Date: 11.05.2021

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A REGIONAL UNIT OF (MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)
Tel. No. 022-66405432. E-mail - ee-west.msib@mhada.gov.in
e-TENDER NOTICE

Ref No. EE/West/MSIB/e-Tender/23/2021-22
Digitally Signed & unconditional online e-Tender in form "B-1" (Percentage Rate) are invited by the Executive Engineer (West) Division, Mumbai Slum improvement Board, (Unit of MHADA) Room No. 537, 4th floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai 400 051 from the Un-Employed Engineers registered with PWD / MHADA / MCGM / Govt. / Semi Govt. in appropriate class in Mumbai Suburban District:-

e-Tender No.	Name of Works	Estimated cost. Rs.	Security Deposit 1% of Estimated cost Rs. (50% initially & 50% through bill)	Tender GST including GST in Rs.	Time limit for completion of work
1	DPDC work for P/F Chequered Tiles & Const. of Gutter/Passage Near Alpine Society, Andheri (W) (165-Andheri (W) Constituency)	1287311.00	13000.00	560.00	12 Months (including monsoon)
2	Beautification work & P/F Paver Block Near Om Shyam Society, Pushpa Park, Malad (E) (160-Kandivali (E) Constituency)	686566.00	7000.00	560.00	9 Months (including monsoon)
3	Beautification work & P/F Paver Block Near Savita Sadan, Subhash Lane, Malad (E) (160-Kandivali (E) Constituency)	858207.00	9000.00	560.00	9 Months (including monsoon)
4	Beautification work & Const. of Sitting Arrangement Near Akurli MHADA Vasahat Road No. 1, Lokhandwala Sankul, Kandivali (E) (160-Kandivali (E) Constituency)	686566.00	7000.00	560.00	9 Months (including monsoon)
5	Beautification work & Const. of Sitting Arrangement Near Sarjeevan Building No. 2 Society, Near S. K. Hospital, Dattari Road, Malad (E) (160-Kandivali (E) Constituency)	514924.00	6000.00	560.00	9 Months (including monsoon)
6	Beautification work & Const. of Sitting Arrangement Near Ward No. 45, Opp. Laxmi Narayan Mandir, Makranipada, Malad (E) (160-Kandivali (E) Constituency)	600745.00	7000.00	560.00	9 Months (including monsoon)
7	Beautification work & P/F Paver Block Near Shri Siddhivinayak Society, Rani Sati Marg, Malad (E) (160-Kandivali (E) Constituency)	686566.00	7000.00	560.00	9 Months (including monsoon)
8	Beautification work & Const. of Sitting Arrangement Near Navyuvaak Mitra Mandal, Near Ganesh Maidan, Poisar, Kandivali (E) (160-Kandivali (E) Constituency)	858270.00	9		

Tenders/Notices To Place your Tender/Notice Ads.

Pls. Call 022-69028000

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMAD ISHAQ ANSARI TO SAMAD MOHAMMED ISHAQ AS PER AADHAR CARD NO: 2005 9282 9569. CL-50107

I HAVE CHANGED MY NAME FROM RUKMANI MOORTHY TO REKHA MURALI AS PER DOCUMENT. CL-206

I HAVE CHANGED MY NAME FROM MOORTHY RUKMANI MURALI TO REKHA MURALI AS PER DOCUMENT. CL-206 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ABHISHEK MURALI MOORTHY TO ABHISHEK MURALI AS PER DOCUMENT. CL-206 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MISBAH SAMSULHUDA KHAN TO MISBAH SAMSULHUDA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-215890). CL-501

I HAVE CHANGED MY NAME FROM DIPTI RAVINDRA MANE TO DEEPTI RAVINDRA MANE AS PER DOCUMENTS. CL-501 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRA PRAFULLA BANERJEE TO MAHENDRA PRAFULLA PATIL AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. (M1815239). CL-508

I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY MANGALBHAI PARMAR TO AJAY MANGAL PARMAR / MANGAL CHELA PARMAR AS PER AADHAR CARD. CL-586

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJU VENKATRAO MENSION TO RAJU VENKATRAO KUNKU AS PER SELF DECLARATION/DOCUMENTS. CL-701

I HAVE CHANGED MY NAME FROM URMILA RAJU MENSION TO URMILA RAJU KUNKU AS PER SELF DECLARATION/DOCUMENTS. CL-701 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD. AFZAL MAJID ALI TO MOHAMMED AFJAL MAZID ALI SHAH AS PER AADHAR CARD NO. : 9952 4689 8262. CL-850

The spirit of Mumbai is now 93 years old! FREE PRESS www.freepressjournal.in

अत्याकृता हा वर्तमानपर्यंत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कर्पात आलेल्या टाकांच्या घेण्या किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करायला किंवा तांकां सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते. हा वर्तमानपर्यंत प्रकाशित झालेल्या किंवा अजूनच वेबसाईट ई पेज मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांकांविषयी दिशाभूल करणाऱ्या किंवा बदमाशीसारक्या मुद्द्यांसाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भागत किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकारानात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोग्रामर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दृष्टिपूर्वक सर्वेक्षित जाहिरातदारांचे असेल त्यामध्ये नवशक्ति कोणतीही भूमिका असणार नाही.

जाहीर सूचना सचना याद्वारे देण्यात येत की, सौ. रिता जगदिश मेहता या घाटकोपर राजहंस भवन को-ऑप. सोसा. लि., जिचे कार्यालय आहे "ए" विंग, टिअरा बिल्डिंग-५, घाटकोपर (५), मुंबई-४०००७७ येथे च्या एकमेव सभासद आणि शेअर प्रमाणपत्र क्र. १२ द्वारे पुरावा असलेले विभिन्न क्र. ५६ ते ६० धारक ५ शेअर्सचे धारक यांचेकडून मूळ शेअर प्रमाणपत्र हलवते, गहाळ झाले आहे, अथवा शोध घेतुनही त्यांचा तपास लागलेला नाही. त्यांनी सोसायटीकडे प्रतिनिधी शेअर प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे.

सही/- (बी. वी. पारेख) सौ. रिता जगदिश मेहता करिता वकील

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड HINDALCO Aditya Birla Hindalco इंडस्ट्रीज लिमिटेड

INDO COUNT INDUSTRIES LIMITED INDO COUNT INDUSTRIES LIMITED

होम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

मागणी सूचना क्र. १३(२) अन्वये तुम्ही खालील नमूद कर्जादारांनी परिशिष्टात नमूद मिळकत गहाण ठेवून कर्ज घेतले आणि खालील नमूद तुम्ही कर्ज कराराकरिता कर्जदार/सहकर्जदार, हमीदार आहात. तुम्ही कसूर केल्यामुळे तुमचे कर्ज खाते हे सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ (थोडक्यात सरफेसी अँड) च्या तरतुदीन्वये ०६/०५/२०२१ रोजी नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून वगळून करण्यात आले आहे. आम्ही होम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ने तुम्ही दिलेल्या पत्त्यावर सरफेसी अँडच्या कलम १३(२) सहाय्यात कलम १३(१३) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. सदर सूचनेच्या मजकूर असा आहे की, तुम्ही तुम्हाला मंजूर केलेल्या विविध कर्जांचा परतवावा करण्यास कसूर केली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकाशन हे सरफेसी अँडच्या कलम १३(२) च्या तरतुदी आणि सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) च्या तरतुदीनुसार बजावण्यास येत आहे.

Table with 3 columns: खाते, कर्जदार आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता, सक्तवसुली करावायच्या तारगांचा तपशील, मागणी सूचनेनुसार थकीत रकम अधिक पुढील व्याज आणि अन्य परिचय

द्वारे स्वाक्षरी - प्राधिकृत अधिकारी होम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

जाहीर सूचना श्री. सुरेश रमनलाल शाह हे अशा पालव को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लि., ज्वाला इस्टेट, एस.व्ही. रोड, कोरा कॅम्प बिल्डिंग, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ चे संयुक्त सभासद असून सदर सोसायटीच्या बिल्डिंगमधील दोन फ्लॅट क्र. ए ५०३ आणि ए ५०४ आणि जोडलेले प्रत्येकी शेअर धारक विभिन्न क्र. ०९६ ते १०० आणि १०१ ते १०५ चे धारक असून त्यांचे १० जून २०१५ रोजीस निधन झाले. त्यांची विधवा श्रीम. निरुपमा सुरेश शाह यांनी त्यांच्या नावावर सदर मर्यातेचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाचे ५०% शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता आणि सोसायटीमधील त्यांच्या सद्यत्वाकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सोसायटी सदर प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंट्स, साईबाबा नगर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ यांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पुढच्या कागदपत्रांवर दाखल करावेत, कसूर केल्यास आवश्यक ते केल्यात येईल.

सही/- (पी. सी. थॉमस) वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: ११/०५/२०२१

PUBLIC NOTICE This is to inform the public at large that my client is in a process of purchasing the SHOP PREMISES mentioned in the schedule below from the OWNER - MRS. POOJA RAJAN JAGTIANI.

SCHEDULE OF PROPERTY Shop No. 03, Ground Floor, 35.06 sq. mtr. Built-up in the building known as OSHIWARA SURYAKRAN CHS. LTD., Building No. 19, Plot No. H-54, City Survey Nos. 1 of Village Oshiwara, Taluka Andheri, in the Registration District of Mumbai Suburban.

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील मुद्रकपत्र आणि विना मुद्रकपत्र विधेकरिता सध्याचा क्र. ८९ सन २०१९ सौ. दुर्गाबाई नारायण निरुपमा, एक हिंदू, मुंबईच्या भारतीय रहिवासी, एक विधवा, पेशाने गृहिणी, ज्या त्यांच्या मुलुसमयी राहणार - ३०३/३०४, एमएच सीएसएल लि., ३. बी. रोड ४, बॉम्बे, अहमदी (५), मुंबई - ४००००३ यांच्या मिळकत आणि चौकससुद्धा वहितार पत्रासाठी यांचा

धनंजन नारायण निरुपमा वय ५३ वर्ष, पेशा : निवृत्त, एक हिंदू, मुंबई येथील भारतीय रहिवासी, राहणार - साईफुज सीएसएल लि., फ्लॅट क्र. १०२, फ्लॅट क्र. २५५ ए, सेक्टर - ११ ए, कोरापूर रोड - ४००७९९, उपरिनामित मर्यातेचे पुत्र ह्या नात्याने.

प्रासाहन पत्र प्रि. १. शशिकांत मधुसुदन निरुपमा २. योगेश मधुसुदन निरुपमा ३. लिला सोनावणे ४. शोभा अहिरे ५. मंदा खैरतार ६. सौ. निता मोरे ७. सौ. संजिवनी क्षीरसागर (वरील सर्वांचा पत्ता माहीत नाही) अर्ज उपरोक्ताने त्यांच्या संपत्तीत कोणत्याही हितसंबंधांचा मुद्दा दावा असेल तर याद्वारे तुम्हाला वहितार पत्राच्या मंडूरी पूर्वी घेऊन कार्यवाही पाहण्याकरिता प्रवृत्त करण्यात येते.

अर्ज उपरोक्ताने त्यांच्या संपत्तीत कोणत्याही हितसंबंधांचा मुद्दा दावा असेल तर याद्वारे तुम्हाला वहितार पत्राच्या मंडूरी पूर्वी घेऊन कार्यवाही पाहण्याकरिता प्रवृत्त करण्यात येते. अर्ज उपरोक्ताने त्यांच्या संपत्तीत कोणत्याही हितसंबंधांचा मुद्दा दावा असेल तर याद्वारे तुम्हाला वहितार पत्राच्या मंडूरी पूर्वी घेऊन कार्यवाही पाहण्याकरिता प्रवृत्त करण्यात येते. अर्ज उपरोक्ताने त्यांच्या संपत्तीत कोणत्याही हितसंबंधांचा मुद्दा दावा असेल तर याद्वारे तुम्हाला वहितार पत्राच्या मंडूरी पूर्वी घेऊन कार्यवाही पाहण्याकरिता प्रवृत्त करण्यात येते. अर्ज उपरोक्ताने त्यांच्या संपत्तीत कोणत्याही हितसंबंधांचा मुद्दा दावा असेल तर याद्वारे तुम्हाला वहितार पत्राच्या मंडूरी पूर्वी घेऊन कार्यवाही पाहण्याकरिता प्रवृत्त करण्यात येते.

काॅनरा बँक Canara Bank विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट्स, २००२ सहाय्यात सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थान मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिवाव विक्री सूचना.

श्री. प्रतीक नंदकिशोर मनिवार यांच्या नावे असलेले दुकान क्र. १२०, १२८, १६३ आणि १६४, २ रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर, एन.टी. मार्ग, जी.टी. हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई-४००००९, प्रत्येकी सोसायटि ११५ चौ.फु. (व्हिस्टअप).

PUBLIC NOTICE WEST LEISURE RESORTS LIMITED Regd. Off: Office No. 802, Floor-8, Plot-213, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग ई-टेंडर निविदा सूचना क्र. ०३ (सन २०२०-२१)

Table with 3 columns: अ.नं, कामाचे नाव, प्राकलन र. रु.

अ. १ चे कामासाठी र.रु. २४५०/-, अ. २ ते ४५ च्या कामांसाठी र. रु. ६८०/- इतकी निविदा फॉर्म फी राहिली.

The spirit of Mumbai is now 93 years old! THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

E-Tender Notice MAHATRANSCO MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors/agencies on Mahatransco E-Tendering website https://srm.tender.mahatransco.in for following work

Nippon India Asset Management Limited (formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

जाहीर सूचना श्रीम. रमणी प्रविण पारेख या श्री गोवर्धन को-ऑप. होसिंग सोसायटी लि., बोसापाडा रोड, पोईसर बस डेपो मार्ग, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ च्या सभासद असून शेअर क्र. १८६ ते १९० आणि सदर सोसायटीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट क्र. बी ६०८ च्या धारक असून त्यांचे २३.०४.२०१९ रोजीस निधन झाले. त्यांचे पत्नी श्री. प्रविण एम. पारेख आणि मुलगा श्री. भाविण पी. पारेख यांनी त्यांच्या संयुक्त नावावर सदर फ्लॅट आणि शेअर्सच्या हस्तांतरणासाठी सोसायटीला अर्ज केला आहे.

काॅनरा बँक Canara Bank विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट्स, २००२ सहाय्यात सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थान मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिवाव विक्री सूचना.